



पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी -४११०१८

भूमि आणि जिंदगी विभाग

E-mail : landestate@pcmcindia.gov.in

Website : www.pcmcindia.gov.in

दूरध्वनी क्र. : ०२०६७३३१५३७

जावक क्र. : भूजि/1/कावि/198/२०१३

दिनांक:6/5/2013

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-411018

भूमि आणि जिंदगी विभाग

ई-टेंडर पध्दतीबाबत.

जाहीर प्रकटन

मनपाचे विविध मिळकतींचे वाटप/वितरण भूमि आणि जिंदगी विभागामार्फत निविदा पध्दतीने करणेत येत आहे. आतापर्यंत सदर मिळकतींचे वितरण निविदा पध्दतीने करताना निविदा कार्यवाही ही निविदा फॉर्म विक्री , निविदा स्विकृतीसाठी निविदा पेटी ठेवणे , निविदा पेटी मधील निविदा समक्ष उघडणे इ.पध्दतीने करणेत येत होती.

मनपाचे इतर विभागात निविदेसाठी ई-टेंडरींग सुविधे अंतर्गत सर्व निविदा कार्यवाही ऑन-लाईन पध्दतीने करणेत येत आहे. कामकाजातील सुसूत्रतेच्या दृष्टीने तसेच मनपाचे धोरणानुसार मनपाचे भूमि आणि जिंदगी विभागासाठीही ई-टेंडरींग सुविधे अंतर्गत निविदा कार्यवाही ऑन-लाईन पध्दतीने करणेचे ठरले आहे.ऑनलाईन निविदा पध्दत दोन टप्प्यात राबविणेत येणार आहे.

प्रथम टप्प्यात व्यापारी गाळे , वाहनतळ , कॅन्टीन व द्वितीय टप्प्यात भाजी मंडई , मटण मार्केट इ.गाळे वितरणाबाबतची कार्यवाही ई-टेंडरींग पध्दतीने करणेत येणार आहे. याकामी मनपाकडे ई-टेंडरींग अंतर्गत नोंदणी करून नोंदणी प्रमाणपत्र घेणेकामी खालीलबाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

1. भूमि आणि जिंदगी विभागाकडे निविदा सादर करणा-या निविदाकारांसाठी मनपाकडे ई-टेंडरींग अंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य व सक्तीचे राहिल.
 2. सदरची नोंदणी मा.अतिरिक्त आयुक्त पिं.चि.मनपा यांचे कार्यालयात करणेत यावी.
 3. सदरकामी ई-टेंडरींगसाठी विहित नमुन्यातील नोंदणी अर्ज सादर करणेत यावा.
 4. सदर नोंदणी अर्ज भूमि आणि जिंदगी विभाग, अतिरिक्त आयुक्त कक्ष या विभागात तसेच मनपाचे www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 5. सदरकामी नोंदणी फी रक्कम रुपये ३०००/- व वार्षिक नुतनीकरण फी र.रु.५००/- इतकी राहिल.(रोख किंवा डी.डी.द्वारे) सदर फी मनपाचे लेखा विभागात भरणेत यावी.
 6. सदर नोंदणीसाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहतील -
 7. (अ) पॅन कार्ड (ब) तीन आयडी प्रुफ (ओळखपत्र पुरावा)-उदा.पासपोर्ट ,वाहन परवाना ,निवडणूक ओळखपत्र , आधार कार्ड , व 3 पासपोर्ट साईज फोटो.
 8. सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती नोंदणीच्या वेळी सादर कराव्यात.फार्म सादर करावयाच्या वेळी सर्व कागदपत्रांच्या दोन प्रतीसह सत्यप्रत/नोटरी करून सादर करणेत याव्यात.
 9. नोंदणीबाबतचा सविस्तर तपशील नोंदणी अर्जात नमूद आहे.
- तरी मनपाचे भूमि आणि जिंदगी विभागामार्फत प्रसिध्द करणेत येणा-या निविदांसाठी निविदा सादर करणा-या इच्छुकांनी मनपाकडे ई-टेंडरींग अंतर्गत नोंदणी करावी.

सही/-

आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी-411018

जाहिरात क्र.

क्र.भूजि/1/कावि/221/2013

दि.31/5/2013